

orbit exports ltd. 122, MISTRY BHAWAN, 2ND FLOOR, NEAR K C COLLEGE, DINSHAW WACHHA ROAD, CHURCHGATE, MUMBAI – 400 020. (MAH.) INDIA. TEL: 91 22 66256262 • FAX NO. 22822031 • WEBSITE: www.orbitexports.com CIN: L40300MH1983PLC030872

Date: June 30, 2021

To,

The Manager,
Listing Department,

National Stock Exchange of India Ltd.,

Exchange Plaza,

Bandra Kurla Complex, Bandra (East),

Mumbai - 400051

Corporate Services Department

BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers,

Dalal Street

Mumbai - 400001

Symbol: ORBTEXP Security Code: 512626

Dear Sir/Madam,

Sub: <u>Submission of Newspaper Publication of Audited Financial Results for the Quarter and Year ended March 31, 2021.</u>

Pursuant to Regulations 30 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith the newspaper clippings of the publication of the Audited Financial Results (Standalone & Consolidated) of the Company for the Quarter and Year ended March 31, 2021, duly published in All India edition of Business Standard (in English) on June 29, 2021 and Mumbai Lakshadeep (with Marathi translation) on June 30, 2021.

This for your information and record.

Thanking you,

Yours faithfully,

For Orbit Exports Limited

Neha Devpura

Company Secretary & Compliance Officer

Encl.: As Above

MUKAT PIPES LIMITED

Registered Office: Flat No. 39, Parag Apartments, 7th Floor, J.P. Road, Versova, Andheri (West), Mumbai 400061 CIN-127200MH1087PLC044407

Website: www.mukatpipes.com E-mail: mukatpipes@gmail.com

Tel: 01762-225040 Fax: 01762-222390

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31.03.2021

	(Hs. In Lacs)									
Dadisalas.		Quarter ended	i	Year to d	ate figure					
Particulars	31.03.2021 (Audited)	31.12.2020 (Unaudited)	31.03.2020 (Audited)	31.03.2021 (Audited)	31.03.2020 (Audited)					
Total income from operations (net)	207.19	198.10	42.26	615.35	447.71					
Net Profit / (Loss) for the period										
(before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	0.94	(5.21)	(14.71)	(9.42)	(4.82)					
Net Profit / (Loss) for the period before tax										
(after Exceptional and/or Extraordinary items#)	0.94	(5.21)	(14.71)	(9.42)	(4.82)					
Net Profit / (Loss) for the period after tax										
(after Exceptional and/or Extraordinary items#)	0.94	(5.21)	(14.71)	(9.42)	(4.82)					
Total Comprehensive Income for the period										
[Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and										
Other Comprehensive Income (after tax)]	0.94	(5.21)	(14.71)	(9.42)	(4.82)					
Paid up Equity Share Capital (Face Value Rs. 5/- each per Share)	591.50	591.50	591.50	591.50	591.50					
Reserves (excluding Revaluation Reserve)				(1273.70)	(1264.28)					
Earnings Per Share (Face Value Rs.5/-)										
(for continuing and discontinued operations)										
Basic	0.01	(0.04)	(0.12)	(0.08)	(0.04)					
Diluted	0.01	(0.04)	(0.12)	(0.08)	(0.04)					
Notes:										

The above is an extract of the detailed format of Quarterly & yearly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly & yearly Financial Results are available on the Company's website (www.mukatpipes.com) and on the website of BSE i.e. www.bseindia.com The Audited Financial Results for the guarter and year ended on 31.03.2021 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meetings held on 28.06.2021

- Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules / AS Rules whichever is applicable. For MUKAT PIPES LIMITED

Date: 28.06.2021 Place: Rajpura

(RUPINDER SINGH AHLUWALIA) CHAIRMAN

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public by and large that we are instructed by our client, Mr Dnyaneshwar Nama Waskar, to investigate all his rights, title and interest with respect to plot of land bearing Plot No 106, Sector 1, admeasuring about 70 Sq. Mtrs., Village: Vadghar, Node: Pushpak, Taluka: Panvel and District: Raigad (The Said Property).

ALL PERSONS having any claim to or any share, right, title and interest against or to the Said Property by way of sale, transfer assignment, mortgage, lien, lease, trust, gift, charge, easement possession, inheritance, maintenance or otherwise howsoever are hereby required to make the same known to the undersigned in writing, at our office address mentioned below within 15 days from the date of publication hereof, alongwith documentary proof in support of such claim failing which we shall certify the title of Mr Dovaneshwar Nama Waskar, to the said property without having any reference to sucl claim, if any, and the same shall be deemed/considered to have been waived

Pooja Thakekar, Advocate 909, The Landmark, Plot No - 26A, Sector 7, Kharghar, Navi Mumbai, Maharashtra 410210

Dated this 29th Day of June 2021

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that, Mrs. Kalpana Deepak Patel the owner jointly with Mr. Deepak Kalidas Patel of Flat No.48/1801, Evershine Halley Towers CHS Ltd., Thakur Village, Kandivali(E), Mumbai 400 101, died on 07/06/2021 and Mr. Deepak Kalidas Patel & Mr. Aakash Deepak Patel claiming the shares of the deceased and applied for the nembership of the society.

We hereby invite claims or objections from the hei or heirs or other claimant or claimants/objector o bjectors to the transfer of the said shares an objectors to the transfer of the said shares and interest of the deceased members in the capital property of the society within a period of 15 (fifteen days from the publication of this notice with copies of such documents and other proofs in suppor of his/her/their claims/objections for transfer o hares and interest of the deceased members i he capital/property of the society. If no claim time capital/property of the society. In o claims, objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased members in the capital/property of the society in such manner as is provided under the bye laws of the society. of the society. ated on this 29th day of June 2021 at Mumba

LEGAL REMEDIES ADVOCATES, HIGH COURT OFFICE NO.2, GROUND FLOOR, SHANTI NIWAS CHS LTD, BLDG.NO.1 PATEL ESTATE, C.P. ROAD KANDIVLI(E), MUMBAI 400 10 PHONE: 28460031

कार्यपालक अभियंता का कार्यालय ग्रामीण विकास विशेष प्रमण्डल, देवघर

पत्रांक-502 / देवघर,

<u>शुद्धि-पत्र</u>

दिनांक-28 / 06 / 2021

एतद द्वारा सूचित किया जाता है कि PR 246849 Rural Development (21-22):D को प्रकाशित अति अल्पकालीन ई- निविदा आमंत्रण सूचना संख्या- RDD/SD/ DEOGHAR/16/2021-22 (देवघर जिला के सारठ प्रखंड अन्तर्गत प्रखंड विकास पदाधिकारी-सह- अंचलाधिकारी / पर्यवेक्षीय / तृतीय / चतुर्थ वर्ग कर्मचारी आवास निर्माण तथा प्रखंड परिसर का विकास एवं विविध) कार्य के निविदा आमंत्रण सूचना में अपरिहार्य कारण से निम्न आंशिक संशोधन किया जाता है:-

1. वेबसाइट में निविदा प्रकाशन की तिथि

— दिनांक 09.07.2021

2. परिमाण विपत्र अपलोड करने की तिथि एवं समय

:- दि0 16.07.2021 (पूर्वा्0 11 बजे) से 24.07.2021 (अप0 05 बजे) तक 3-निविदा शुल्क एवं अग्रधन जमा करने की अंतिम तिथि :- दि० 26.07.2021, (अपo 02 बजे)

4- निविदा खोलने की तिथि एवं समय :— दि० २७.०७.२०२१, (अप० ०२ बजे)

निविदा की शेष नियम एवं शर्त्त यथावत रहेगें।

PR 248703 Rural Development(21-22)#D

कार्यपालक अभियंता ग्रामीण विकास विशेष प्रमंडल, देवघर

Amt in Lakhs

LADAM AFFORDABLE HOUSING LIMITED

CIN: L65990MH1979PLC021923

Address -PLOT NO. C-33, ROAD NO. 28 WAGLE INDS. ESTATE, THANE Maharashtra 400604 INDIA Extract of Standalone Financial Results for the Quarter and year ended 31st March 2021

Sr. No.	Particulars	Quarter Ended 31-03-2021 (Audited)	Quarter Ended 31-03-2020 (Audited)	Quarter Ended 31-12-2020 (Un-Audited)	12 Months ended 31-03-2021 (Audited)	12 Months ended 31-03-2020 (Audited)
1	Total Income from Operations (Net)	1.58	2.04	0.06	2.29	10.61
2	Net Profit/Loss for the period (Before tax, Exceptional and/or Extraordinary items)	-20.30	-4.95	-3.15	-33.52	-15.88
3	Net Profit/Loss for the period (After tax, Exceptional and/or Extraordinary items)	-20.30	-4.95	-3.15	-33.52	-15.88
4	Total Comprehensive Income for the Period (Comprising Profit/ Loss for the period (after tax and other comprehensive income)	26.46	-78.14	-25.95	26.40	-226.98
5	Paid up Equity Share Capital (Face value of Rs. 5/- each)	915.23	915.23	915.23	915.23	915.23
6	Reserves (excluding Revaluation Reserves) as shown in Audited Balancesheet of the previuos year	1,406.01	1,379.61	1,423.46	1,406.01	1,379.61
7	Earning Per Share of Rs. 5/- each					
	Basic: Diluted:	-0.11 -0.11	-0.03 -0.03	-0.02 -0.02	-0.18 -0.18	-0.09 -0.09

Extract of Consolidated Financial Results for the Quarter and year ended 31st March 2021 Amt in Lakhs Quarter Ended Quarter Ended Quarter Ended 12 Months ended 12 Months ended Sr. **Particulars** 31-12-2020 31-03-2021 31-03-2020 31-03-2021 31-03-2020 No. (Un-Audited (Audited) (Audited) (Audited) (Audited) 7,642.53 Total Income from Operations (Net) 165.36 7.633.97 232.41 431.84 Net Profit/Loss for the period Before tax, Exceptional and/or Extraordinary items) -51.86 212.10 40.01 -3.12 198.96 Net Profit/Loss for the period -59.89 140.92 (After tax, Exceptional and/or Extraordinary items) 154.06 40.01 -11.15 Total Comprehensive Income for the Period Comprising Profit/ Loss for the period -13.13-57.04 17.21 48.77 -70.18 <u>after tax and other comprehensive income</u> Paid up Equity Share Capital (Face value of Rs. 5/- each) 915.23 915.23 915.23 915.23 915.23 Reserves (excluding Revaluation Reserves) as shown in Audited Balancesheet of the previuos year 1,842.16 1,800.83 1,896.59 1,842.16 1,800.83 Earning Per Share of Rs. 5/- each -0.33 -0.33 -0.06 0.77 Basic:

For & on Behalf of

CEO & Managing Director

Raiesh Parikh

1. The above is an extract of the detailed format of Quarterly and yearly Audited Financial Results as on March 31, 2021 filed with Stock Exchange under Regulation 33 of SEBI(LODR) Regulation, 2015. The Full format of Audited Financial Results are available on the website of BSE i.e. www.bseindia.com and on the company's website www.ladamaffordablehousing.com

0.84

For and behalf of Board of Directors of **Ladam Affordable Housing Limited** sd/-

-0.06

Date: 26 June 2021 Place: Thane

Diluted

Sumesh Agarwal Director DIN: 00325063

MANUGRAPH INDIA LIMITED

 \odot MANUGRAPH

(Rs. in crores)

(11.61)

(36.38)

Registered Office: Sidhwa House, 2nd Floor, N. A. Sawant Marg, Colaba, Mumbai - 400 005. CIN: L29290MH1972PLC015772; Tel. No.: 022-22874815 / 0620 Fax No.: 022-22870702 Email: sharegrievances@manugraph.com; Website: www.manugraph.com

EXTRACTS OF FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER / YEAR ENDED MARCH 31, 2021 (In terms of 47(1)(b) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015)

						(1101 111 01 01 00
		Quarter ended	Quarter ended	Quarter ended	Year ended	Year ended
Sr.	PARTICULARS	31-03-2021	31-12-2020	31-03-2020	31-03-2021	31-03-2020
No.	FARTICULARS	Reviewed	Reviewed	Reviewed	Audited	Audited
		(Note 2)		(Note 2)		
1.	Total income from Operations	17.56	6.18	35.98	33.03	124.38
2.	Net Profit / (Loss) for the period	(1.60)	(4.57)	(7.99)	(16.50)	(30.44)
	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)					
3.	Net Profit / (Loss) for the period before Tax	(1.83)	(5.60)	(8.11)	(28.20)	(33.76)
	(after Exceptional and/or Extraordinary items)					
4.	Net Profit / (Loss) for the period after tax	(2.13)	(5.66)	(8.02)	(28.68)	(34.64)
	(after Exceptional and/or Extraordinary items)					
5.	Total Comprehensive Income for the period	(1.96)	(5.80)	(8.79)	(28.95)	(36.37)
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)					
	and Other Comprehensive Income (after tax)]					
6.	Equity Share Capital (incl. Equity Share Capital Suspense)	-	-	-	6.08	6.08
7.	Other Equity	-	-	-	116.95	145.92
8.	Earnings Per Share of Rs. 2/- (Not annualised)					
	Before exceptional item - Basic and diluted (Rs.)	-	(1.52)	(2.48)	-	(10.39)
9.	Earnings Per Share of Rs. 2/- (Not annualised)					

Key Information on Standalone Financial Results: (Rs. in crores) Quarter ended Quarter ended Year ended Quarter ended Year ended 31-03-2021 31-12-2020 31-03-2020 31-03-2021 31-03-2020 SR. No. **PARTICULARS** Reviewed Audited Audited Reviewed Reviewed (Note 2) (Note 2) Total income from Operations 17.56 6.18 35.98 33.03 124.38 2. Profit / (Loss) Before Tax (1.83)(28.20)(34.46) (5.60)(8.11)3. (2.13)(28.68)Profit / (Loss) After Tax (5.66)(8.02)(35.34)

(1.86)

(5.80)

(2.65)

(8.79)

Total Comprehensive Income Notes:

Place : Mumbai

Date : June 28, 2021

The above is an extract of the detailed format of the Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and Year ended March 31, 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and Year ended March 31, 2021 are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com / www.nseindia.com) and the Company's website viz. www.manugraph.com.

(1.95)

The statement includes the results for the quarter ended March 31, 2021 and March 31, 2020 which are the balancing figures between audited figures in respect of financial year ended March 31, 2021 and March 31, 2020 respectively and the unaudited published year to date figures up to the nine months ended December 31, 2020 and December 31, 2019 respectively which were subjected to limited review.

> On Behalf of the Board For Manugraph India Limited Saniav S. Shah Chairman & Managing Director

(28.92)

CIN: L99999GJ1987PLC009768

Regd. Office: 9-10, GIDC Industrial Estate, WAGHODIA, Dist.: Vadodara, 391760, Gujarat, India. Ph.: 75748 06350. Email: co secretary@20microns.com

EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2021

	(₹ In Lakh Except EP								
			Stan	dalone		Consolidated			
Sr. No.	Particulars	Quarter Ended on	Year Ended on						
		31/03/2021	31/03/2021	31/03/2020	31/03/2020	31/03/2021	31/03/2021	31/03/2020	31/03/2020
1	Total Income From Operation	12,675.54	43,237.67	11,327.04	49,005.19	14,091.63	48,352.67	12,826.17	52,932.29
2	Net Profit / (Loss) for the period (before tax and exceptional items)	1,023.56	2,077.66	683.16	3,514.22	1,090.63	2,175.89	447.09	3,455.36
3	Net Profit/(Loss) for the period before Tax (after exceptional items)	1,023.56	2,077.66	683.16	3,514.22	1,090.63	2,175.89	447.09	3,455.36
4	Net Profit for the period after tax (after exceptional items)	793.82	2,245.15	523.73	2,496.65	814.93	2,301.03	332.88	2,417.61
5	Total Comprehesive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1,105.65	2,569.55	433.48	2,344.10	1,178.38	2.677.63	195.43	2,217.86
6	Equity Share Capital (Face Value of ₹ 5/-each)	1,764.33	1,764.33	1,764.33	1,764.33	1,764.33	1,764.33	1,764.33	1,764.33
7	Earning Per Share (EPS) (of ₹ 5/- each) (for continuing and discontinued operations) not annualised								
	(a) Basic	2.25	6.36	1.48	7.08	2.31	6.51	0.89	6.83
	(b) Diluted	2.25	6.36	1.48	7.08	2.31	6.51	0.89	6.83

- The above is an extract of the detailed format of audited Standalone Financial Results for the quarter and year ended on March 31, 2021 and audited Consolidated Financial results for the quarter and year ended on March 31, 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the websites of the stock exchange (www.bseindia.com and www.nseindia.com) and website of our company (www.20microns.com)
- 2 The above results were reviewed by the Audit Committee of Directors and approved by the Board of Directors in their respective meetings held on 28.06.2021 at Waghodia, Vadodara

Place: Waghodia, Vadodara Date: 28.06.2021

Read. Office:

122, Mistry Bhavan, 2nd Floor, Dinshaw Wachha Road, Mumbai - 400020, Tel.: 66256262; Fax: 22822031; email: investors@orbitexports.com; orbit exports ltd. website: www.orbitexports.com; CIN: L40300MH1983PLC030872

Extract of Standalone and Consolidated Audited Financial Results for the Quarter and Year Ended March 31, 2021

								(₹	in Lakhs)
			STAND	ALONE			CONSO	LIDATED	
Sr.	Particulars	Quarter Ended		Year Ended		Quarter Ended		Year Ended	
No.	Particulars	31.03.2021	31.03.2020	31.03.2021	31.03.2020	31.03.2021	31.03.2020	31.03.2021	31.03.2020
		(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)
1	Total income from operations	1,874.89	2,846.81	6,451.88	13,969.65	2,051.97	3,057.63	6,844.37	14,603.30
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	90.68	277.54	235.55	3,111.42	299.12	384.32	382.97	3,430.23
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items)	(88.05)	277.54	56.82	3,111.42	120.39	384.32	204.24	3,430.23
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items)	(30.84)	222.27	93.57	2,313.13	175.08	327.30	238.47	2,626.48
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	11.22	207.77	122.69	2,287.81	220.62	272.54	277.59	2,544.68
6	Equity Share Capital (Face value of ₹10/- each)	2,738.31	2,738.31	2,738.31	2,738.31	2,738.31	2,738.31	2,738.31	2,738.31
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-		13,971.43	13,848.74	-	_	14,947.96	14,670.37
8	Earning per share (of ₹10/- each) (not annualised) Basic and Diluted	(0.11)	0.80	0.34	8.28	0.64	1.17	0.87	9.40

Notes:

Place: Mumbai

Date: June 28, 2021

- The above is an extract of the detailed format of Quater; y and Yearly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone and Consolidated Financial Results for quurter and year ended March 31, 2021 are available on the websites of the Stock Exchange(s) (BSE: http://www.bseindia.com and NSE: http://nseindia.com) and the website of Orbit Exports Limited (http://www.orbitexports.com).
- 2. The above Financial Results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on June 28, 2021.

For Orbit Exports Limited Sd/-Pankaj Seth Chairman & Managing Director

DIN: 00027554

























After exceptional item - Basic and diluted (Rs.)

नोटीस

संकेत डेव्हलपर्स लिमिटेड

CIN: U45209MH2005PLC181538 नोंदणीकृत कार्यालय: एच.क्र.११३३, गुरुकृपा बिल्डिंग, शाहबाज गाव, गावदेवी मंदिराजवळ, बेलापूर-४००६१४.

फॉर्म क्रमांक INC-25

सार्वजनिक कंपनीचे खासगी कंपनीमध्ये रुपांतर करण्यासाठी वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध केली जाईल

प्रादेशिक संचालकांसमोर, कॉपोरेट अफेयर्स मंत्रालय, पश्चिम विभाग, मुंबई कंपनी ॲक्ट, २०१३, च्या बाबतीत, कंपनी ॲक्ट, २०१३ चे कलम १ आणि कंपनी ॲक्ट, २०१३, च्या बाबतीत, कंपनी ॲक्ट, २०१३ चे कलम १४ कंपन्यांचे नियम ४१ (निगमित) नियम, २०१४

संकेत डेव्हलपर्स लिमिटेडच्या बाबतीत एच.क्र.११३३, गुरुकृपा बिल्डिंग, शाहबाज व्हिलेज, गावदेवी मंदिराजवळ, बेलापूर-४०००६१ येथे नोंदणीकृत कार्यालय आहे.

----- सचना -----

(कंपनी अधिनियमच्या कलम १४ अन्वये केंद्र सरकारला अर्ज करण्याचा विचार करीत असलेल्या कंपनीने पूर्वीच्या नियमांसह वाचन केले आहे)

खास ठराव संमत झालेल्या अटींनुसार खासगी मर्यादित कंपनीमध्ये रुपांतर करण्याची इच्छा आहे, अशी सूचना सर्वसामान्यांना देण्यात आली आहे. २८ जुन, २०२१ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये कंपनीला अशा प्रकारच्या रूपांतरणासाठी परिणाम देण्यास सक्षम करण्यासाठी. कंपनीच्या प्रस्तावित बदल/स्थितीमुळे ज्याच्या हितावर परिणाम होण्याची शक्यता असेल ती एखादी व्यक्ती तिच्या आवडीचे आणि त्यासंबंधीचे कारण नमूद केलेल्या शपथपत्राद्वारे पाठविलेले/आक्षेप नोंदवलेले पोस्ट पाठवू शकते प्रादेशिक संचालक एव्हरेस्ट ५वा मजला, १००, मरीन ड्राईव्ह, मुंबई-४००००२ या पत्त्यावर या सूचनेच्या प्रकाशन तारखेच्या चौदा दिवसांच्या आत अर्जदार कंपनीला एक प्रत असलेल्या खाली नमूद केलेल्या पत्त्यावर त्याचे नोंदणीकृत कार्यालयः एच.क्र. ११३३ गुरुकृपा बिल्डिंग, शाहबाज गावदेवी मंदिराजवळ, बेलापूर-४०००६१

> अर्जटार संकेत डेव्हलपर्स लिमिटेड सुभाष रामचंद्र दुर्गे डायरेक्टर

ठिकाण : नवी मुंबई दिनांक: ३०/०६/२०२१

डीआयएन:०७७३७०३०

एटीव्ही प्रोजेक्टस् इंडिया लिमिटेड

सीआयएन: एल९९९९९एमएच१९८७पीएलसी०४२७१९ नोंदणीकृत कार्यालय: १२०१, १२वा मजला, विंडफॉल इमारत, सहार प्लाझा कॉम्प्लेक्स, अंधेरी कुर्ला रोड, जे.बी. नगर, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००५९. दूर.:(०२२) २८३८०३४६/४९, फॅक्स:(०२२) २८३८०३५३, ई-मेल:atvprojects@ymail.com, वेबसाईट:www.atvprojects.co.in

		सूच	ना							
येथे सूचना देण्यात येत आ	हे की, खार्ल	ो दिलेल्या तपरि एट हाजांना न	शेलानुसार जुने	हस्तांतर करार	ामा (फ जंनी साटा	ॉर्म ७बी) सह				
शेअर्स हस्तांतरणाकरिता भागप्रमाणपत्रांसह हस्तांतर करारनामा खालील भागधारकांनी सादर केला आहे. हस्तांतरकर्ताचे फोलिओ अनुक्रमांक प्रमाणपत्र भागांची हस्तांतरीतीचे										
नाव	क्र.	ું અનુપ્ર	14141	क्र.	संख्या	नाव				
कविता कमल दोशी	у				11041					
कमल अमृतलाल दोशी	K064883	23378800	23378849	276087	50					
उर्मिला अमरनानी,		39414718	39414817	472658	100	8				
उषा सहानी	U100001		22741037	262239	50					
लछमनदास	0.100001	EE1 10000	227 (100)	LULLUU						
सहानी										
नरेंद्र सानेर	N061667	25060048	25060097	307389	50					
संध्या सानेर	N061667	42343982	42344081	502792	100					
अझिज एफ पांचा	A065252	30455242	30455341	412818	100	i l				
जेहरा इब्राहिम खात	Z061080	29813866	29813915	397520	50					
जेहरा इब्राहिम खात	Z061080	52029294	52029393	592177	100					
शब्बीर इब्राहिम खात	S069836	27955848	27955897	363301	50					
शब्बीर इब्राहिम खात	S069836	48346794	48346893	557933	100					
कमल जनार्दन धोत्रे	K071074	23682450	23682499	282159	50					
कमल जनार्दन धोत्रे	K071074	40008718	40008817	478598	100					
कमल अमृतलाल दोशी कविता कमल दोशी	K062194	23245900	23245949	273433	50	मनिष शाह				
क्रिशनलाल भसीन शिला भसीन	K063241	39254818	39254917	634546	100					
सोनल वसा जनककुमार वसा	S084380	28669798	28669847	377579	50					
जयंतीलाल एम. शाह	J020369	7933929	7933948	26046	20	j l				
जयंतीलाल एम. शाह	J020369	15023297	15023346	130988	50					
जयंतीलाल एम. शाह	J020369	15023347	15023356	130989	10					
जयंतीलाल एम. शाह	J020369	15023357	15023366	130990	10	j				
जयंतीलाल एम. शाह	J020369	22777868	22777875	263307	8	į l				
जयंतीलाल एम. शाह	J020369	38205430	38205445	459238	16					

सेबी परिपत्रक दिनांक ६ नोव्हेंबर, २०१८, नियम २(क) नुसार हस्तांतरकर्त्यांची स्वाक्षरी जुळत नसल्यास/उपलब्ध नसल्यास आवश्यक पूर्तता पूर्ण करून या प्रसंगी शेअर्स हस्तांतरणास मान्यता आहे. प्राप्त न झाल्यास उपरोक्त शेअर्से हस्तांतरणाची प्रक्रिया कंपनी सुरू करेल.

> एटीव्ही प्रोजेक्टस् इंडिया लिमिटेडकरित एच.सी. गुप्त

ठिकाण: मुंबई दिनांक: २९.०६.२०२१

FREDUN PHAMACEUTICALS LIMITED CIN: L24239MH1987PLC043662

Registered Office: 26, Manoj Industrial Premises, G. D. Ambekar Marg, Wadala, Mumbai - 400 031
Phone Number: +91 22 4031 8111 | Fax: +91 22 4031 8133
Email: business@fredungroup.com | Website: www.fredungroup.com

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE YEAR ENDED MARCH 31, 2021

	Quarter Ended Year ended Year ended										
Sr. No		March 2021 (Audited)	December 2020 (Unaudited)	March 2020	March 2021 (Audited)	March 2020 (Audited)					
1.	Total Income from Operations	4237.97	4556.78	2530.34	13528.99	11328.85					
2.	Net Profit / (Loss) for the period										
	(before Tax, Exceptional and / or Extraordinary items#)	100.73	133.66	37.88	437.03	249.46					
3.	Net Profit / (Loss) for the period before tax										
	(after Exceptional and / or Extraordinary items#)	100.73	133.66	37.88	320.66	249.46					
4.	Net Profit / (Loss) for the period after tax										
	(after Exceptional and / or Extraordinary items#)	72.71	133.66	(21.39)	201.46	190.19					
5.	Total Comprehensive Income for the period										
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other										
	Comprehensive Income (after tax)]	72.71	133.66	(21.39)	201.46	190.19					
6.	Equity Share Capital	398.96	398.96	398.96	398.96	398.96					
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the										
	Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	3908.06	3733.16					
8.	Earnings Per Share (of Rs. 10/- each)										
١.	(for continuing and discontinued operations) -										
1.	Basic:	1.82	3.35	(0.54)	5.05	4.77					
2.	Diluted:	1.82	3.35	(0.54)	5.05	4.77					

a) The above is an extract of the detailed format of Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the websited the BSE Ltd. at www.bseindia.comand of the Company at www.fredungroup.com # - Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules / AS Rule

For Fredun Pharmaceuticals Limited

Place : Mumbai Date: June 28, 2021

whichever is applicable.

Dr. (Mrs.) Daulat Medhora Jt. Managing Director

s@nal

सोनल ॲडेसिव्हस् लिमिटेड

मीआयण्न-एल०२००×एमण्च१९९१पीएलसी०६×०×५ **नोंदणीकृत कार्यालयः** प्लॉट क्र. २८/१ए, गाव धेकु, टकाई-अदोशी रोड, खोपोली पेण रोड, पोस्ट खोपोली, ता. खालापूर, जि. रायगड,

खोपोली-४१०२०३, महाराष्ट्र, दर.:९१-२१९२ २६२६२०, ई-मेल:info@sonal.co.in, वेबसाईट:www.sonal.co.in ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता एकमेव

लेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

L .						(रु.लाखात)
			1	एकमेव		
अ.			संपलेली तिमाही		संपले	ने वर्ष
क्र.	तपशील	३१.०३.२०२१	३१.१२.२०२०	३१.०३.२०२०	३१.०३.२०२१	३१.०३.२०२०
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित
٩.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	६६२.६७	४१२.६५	६१२.१९	9048.23	३२८८.६८
₹.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	६.५ २	(७२.४२)	(983.63)	(98.८८)	(२५३.९६)
3.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	4.04	(42.54)	(७६.२०)	(८२.४१)	(960.86)
8.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	4.04	(५२.६५)	(७६.२०)	(८२.४१)	(१८७.६८)
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वकष					
	उत्पन्न (करानंतर))°	۷.۷۹	(५३.५६)	(७७.६०)	(८०.५२)	(9८८.४८)
ξ.	भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रत्येकी)	६०६.१०	६०६.१०	ξ 0ξ.90	६०६.90	ξ0ξ.90
0.	उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही)					
	अ. मूळ ब. सौमिकृत	0.08	(0.८७)	(१.२६)	(٩.३६)	(3.90)
	ब. सौमिकृत	0.08	(0.८७)	(१.२६)	(٩.३६)	(3.90)

0.08 'कंपनीला कंपनी कायदा २०१३ चे कलम १३३ मध्ये विहित सहवाचिता कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियम, २०१५ नुसार इंडएएर

 ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता वरील एकमेव वित्तीय निष्कर्षांचे लेखासिमतीद्वारे २८ जून, २०२१ रोजी पुनर्विलोकन करण्यात आले आणि २८ जून, २०२१ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले आणि ३१ मार्च २०२१ रोजी संपलेल्या वरील एकमेव वित्तीय निष्कर्षाचे कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकाद्वारे लेखापरिक्षण करण्यात आले.

सदर अहवाल कंपनी कायदा २०१३ चे कलम १३३ आणि लागू मर्यादेपर्यंत इतर मान्यताप्राप्त लेखा सराव व योजनेअंतर्गत विहित भारतीय लेखाप्रमाण (इंडएएस) नसार तयार केले आहेत.

संचालक मंडळाच्या मते फक्त एक मुख्य विभाग आहे म्हणून इंडएएस १०८ कार्यचलन विभागानुसार फक्त एक निष्कर्षयोग्य विभाग आहे 39 मार्च, २०२१ व मार्च, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिताचे आकडे हे ३१ मार्च, २०२१ व ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या वर्षाकरिता संपूर्ण वित्तीय वर्षासंदर्भात लेखापरिक्षित आकडे आणि ३१ डिसेंबर, २०२० व ३१ डिसेंबर, २०१९ रोजी संपलेल्या नऊमाहीपर्यंत पुनर्विलोकीत आकडे या दरम्यान ताळमेळ घालणारे आकडे आहेत.

कंपनीने मालमत्तेवरील निष्पादन रक्कम, यंत्र व उपकरणे तसेच वास्तविक मालमत्ता. वस्तंची यादी. व्यापार देय. इतर वित्तीय मालमत्ता इतर मालमत्ता इत्यादी वरील कोविड- १९ प्राद्भवि अजुनही असल्याने उद्भवणारे सर्व शक्य प्रभाव विचारात घेतले आहेत. या उद्देशाकरिता कंपनीने आर्थिक स्थिती, बाजार मूल्य इत्यादी सह एकमेव वित्तीय निष्कर्षांच्या मान्यता तारखेला आतील व बाहेर्र स्त्रोताकडील माहिती विचारात घेतली. विद्यमान स्थितीवर आधारित कंपनीने त्यांचे निष्पादन मुल्यावर असे कोणतीही योग्य प्रभाव नसल्यार अपेक्षित आहे. भावी आर्थिक स्थितीमधील कोणतेही बदलाकरिता कंपनी निट लक्ष देऊन आहे.

कोविड- १९ च्या उद्रेकामुळे संपुर्ण जगभरात व भारतात २४ मार्च, २०२० पासून राष्ट्रीय टाळेबंदी घोषित करण्यात आले, ज्याचा प्रभाव आर्थिक प्रक्रियेवर झाला. व्यवस्थापनाने मंजर केले आहे की. कंपनीवर कोविड-१९ चा प्रभाव झालेला आहे आणि माध्यमिक व दीर्घ मुदत तत्त्वावर वित्तीय निष्कर्षावरील कोणताही योग्य प्रभाव देण्यात आलेला नाही. तथापि जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाही दरम्यान . कंपनीचे उत्पादन/विक्रीवर राष्ट्रीय लॉकडाऊनमुळे मोठा परिणाम झाला. तथापि द्वितीय तिमाहीत यावर कोणताही प्रभाव असणार नाही गवी आर्थिक स्थितीमधील कोणतेही बदलाकरिता कंपनी निट लक्ष देऊन आहे

ण. मागील कालावधी/वर्षाचे आकडे जेथे आवश्यक आहे तेथे पुर्ननमुद केले आहेत.

सोनल ॲडेसिव्हस् लिमिटेडकरिता सही / संदीप अरोर

ठिकाण: खोपोली दिनांक: २८.०६.२०२१

NETLINK SOLUTIONS (INDIA) LIMITED

PRE OFFER PUBLIC ANNOUCEMENT

Corporate Identification Number (CIN): L45200MH1984PLC034789

Registered Office: 507, Laxmi Plaza, Laxmi Industrial Estate, New Link Road, Andheri (W), Mumbai – 400 053 Contact No: 022 – 2633 5583 / 84 | Website: www.easy2source.com | E-mail Id: netlink@easy2source.com

OPEN OFFER FOR ACQUISITION OF 6,57,600 (SIX LAKHS FIFTY SEVEN THOUSAND SIX HUNDRED ONLY) FULLY PAID UP EQUITY SHARES OF ₹ 10/- EACH FROM THE SHAREHOLDERS OF NETLINK SOLUTIONS (INDIA) LIMITED ("METLINK"/"TARGET COMPANY") BY JUPITER INFOMEDIA LIMITED ("JUPITER"/"ACQUIRER NO 1") AND JINESHVAR SECURITIES PRIVATE LIMITED ("JINESHVAR" / "ACQUIRER NO 2") (HEREIN AFTER COLLECTIVELY REFER TO AS "ACQUIRERS") PURSUANT TO AND IN COMPLIANCE WITH REGULATIONS 3(1) & 4 OF THE SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA (SUBSTATIAL ACQUISITION OF SHARES AND TAKEOVERS) REGULATIONS, 2011, AS AMENDED ("SEBI (SAST) PEGULATIONS")

This Advertisement ("Pre Offer Public Announcement") is being issued by Aryaman Financial Services Limited, the Manager to the Offer ("Manager"), on behalf of the Acquirers, in compliance with Regulation 18(7) of the Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011, as amended ("SEBI (SAST) Regulations, 2011") in respect of Open Offer ("Offer") to acquire 6,57,600 (Six Lakhs Fifty Seven Thousand Six Hundred) Equity Shares of ₹ 10/- each, being constituting 26.00% of the Target Company on a fully diluted basis at a price of ₹ 17/- (Rupees Seventeen Only) ("Offer Price"). This Pre Offer Public Announcement is to be read with Public Innouncement dated March 04, 2021 ("PA") along with the Detailed Public Statement ("DPS") published on March 12, 2021 in Financial Express (English – All Editions), Jansatta (Hindi – All Editions) and Mumbai Lakshadeep (Marathi - Mumbai Edition) with respect to the aforementioned Offer.

THE SHAREHOLDERS OF THE TARGET COMPANY ARE REQUESTED TO KINDLY NOTE THE FOLLOWING INFORMATION RELATED TO THE OFFER.

(1) The Offer Price is ₹ 17/- (Rupees Seventeen Only) per fully paid-up Equity Share. The Offer price will be paid in Cash in accordance with the Regulation 9(1)(a) of the SEBI (SAST) Regulation, 2011 and subject to terms and conditions mentioned in PA, the DPS, Corrigendum to the DPS and Letter of Offer. There has been no revision in the Offer Price.

(2) Committee of Independent Directors (hereinafter referred to as "IDC") of the Target Company recommends that the Offer Price of ₹ 17/- (Rupees Seventeen Only) is fair and reasonable. The recommendation of IDC was published on June 29, 2021 (Tuesday) in the same newspapers where the DPS was published.

(3) This Offer is not a competing offer in terms of Regulation 20 of the SEBI (SAST) Regulations, 2011. There has been no competitive bid to this Offer.

(4) The Letter of Offer dated June 22, 2021 ("LoF") has been dispatched through electric means to all the Public Shareholders of the Target Company whose name appeared on the register of members on June 17, 2021 ("the Identified Date") and who have registered their e-mail ids with the Depositories and / or the Target Company, and the dispatched through

Physical means to all the remaining Public Shareholders on or before June 24, 2021.

(5) Please note that a copy of the Letter of Offer will also be available on SEBI's website (www.sebi.gov.in).

(6) Public Shareholders are required to refer to the Section titled "Procedure for Acceptance and Settlement of the Offer" at page 21 of the Letter of Offer in relation to inter alia, the procedure for tendering their Equity Shares in the Open Offer and are required to adhere to and follow the procedure outlined therein. A summary of procedure for tendering Equity Shares in the Open Offer is set out below:

In case the Equity Shares are in dematerialized form:

Public Shareholders who desire to tender their Equity Shares in the dematerialized form under the Offer would have to do so through their respective Selling Brokers by giving the details of Equity Shares they intend to tender under the Offer and as per the procedure specified in paragraph 8.12 of the Letter of Offer.

b) In case the Equity Shares are in physical form:

Public Shareholders holding Equity Shares in physical form may participate in the Open Offer through their respective Selling Broker by providing the relevant information and documents as mentioned in paragraph 8.13 of the Letter of Offer along with Form SH-4.

c) In case of non-receipt of the LoF:

Public Shareholders may (i) download the same from the SEBI website (www.sebi.gov.in) and can apply by using the same; or (ii) obtain a physical copy of the same from the Registrar to the Offer on providing suitable documentary evidence of holding of the Equity Shares. Alternatively, such Public Shareholders can download the soft copy of the LoF from the SEBI's website www.sebi.gov.in as well as from the Manager to the Offer website www.afsl.co.in. Alternatively, in case of non-receipt of the LoF, Public Shareholders holding the Equity Shares may participate in the Open Offer by providing their application in plain paper in writing signed by all shareholder(s), stating name, address, number of shares held, client ID number, DP name, DP ID number, number of shares being tendered and other relevant documents as mentioned in the LoF. Such Public Shareholders have to ensure that their order is entered in the electronic platform to be made available by BSE before the Offer Closing Date.

Public Shareholders have to ensure that their order is entered in the electronic platform of BSE which will be made available BSE before the closure of the Tendering Period.

In terms of Regulation 16(1) of SEBI (SAST) Regulations, 2011, the Draft Letter of Offer had been submitted to SEBI on March 19, 2021. SEBI vide its letter dated June 15, 2021, bearing reference no. SEBI/HO/CFD/DCR2/P/OW/2021/12300/1. has issued its comments on the Draft Letter of Offer in terms of Regulation 16(4) of the SEBI (SAST) Regulations, 2011 and the observations have been duly incorporated in the Letter of Offer.

(8) There have been no other material changes in relation to the Offer, since the date of the PA, save as otherwise disclosed in the DPS, Corrigendum to the DPS and the Letter of Offer. (9) As on the date of this advertisement, there are no statutory approvals required to acquire the equity shares tenderec

pursuant to this Open Offer. This Open Offer is subject to all other statutory approvals that may become applicable at a later date before the completion of the Open Offer.

(10) The revised Schedule of Activities pertaining to the Offer is set forth below

	Major Activities	(Date & Day)	(Date & Day)		
I	Public Announcement	March 04, 2021 (Thursday)	March 04, 2021 (Thursday)		
ı	Publication of Detailed Public Statement	March 12, 2021 (Friday)	March 12, 2021 (Friday)		
I	Filing of Draft Letter of Offer with SEBI	March 19, 2021 (Friday)	March 19, 2021 (Friday)		
I	Last Date for a Competitive Bid*	April 06, 2021 (Tuesday)	April 06, 2021 (Tuesday)		
I	Receipt of Comments from SEBI on Draft Letter of Offer	April 15, 2021 (Thursday)	June 15, 2021 (Tuesday)		
I	Identified Date**	April 19, 2021 (Monday)	June 17, 2021 (Thursday)		
	Date by which Letter of Offer be posted to the Shareholder	April 27, 2021 (Tuesday)	June 24, 2021 (Thursday)		
	Comments on the Offer by a Committee of Independent Directors constituted by the BODs of the Target Company	April 30, 2021 (Friday)	June 29, 2021 (Tuesday)		
I	Last Day of Revision of Offer Price / Share	May 03, 2021 (Monday)	June 30, 2021 (Wednesday)		
	Issue of advertisement announcing the schedule of activities for Open Offer, status of statutory and other approvals in newspapers		June 30, 2021 (Wednesday)		
	Date of Opening of the Offer	May 04, 2021 (Tuesday)	July 01, 2021 (Thursday)		
	Date of Closing of the Offer	May 18, 2021 (Tuesday)	July 14, 2021 (Wednesday)		
	Date of communicating the rejection / acceptance and payment of consideration for the acquired share	June 02, 2021 (Wednesday)	July 29, 2021 (Thursday)		
ш					

*There has been no competing offer in this offer

** Identified Date is only for the purpose of determining the names of the Shareholders as on such date to whom the Letter of Offer would be sent. All owner (registered or unregistered) of Equity Shares of the Target Company (except Acquirer, person acting in concert with Acquirers and Sellers of the Target Company) are eligible to participate in the offer any time before the closure of the Offer.

The Acquirers accept the responsibility for the information contained in this Advertisement and also for the obligations of the Acquirers as laid down in the SEBI (SAST) Regulations, 2011 and subsequent amendments made thereof. All other terms and conditions of the Offer shall remain unchanged. This Advertisement will also be available on the website of SEBI i.e. www.sebi.gov.in

THIS ANNOUNCEMENT IS ISSUED BY MANAGER TO THE OFFER ON BEHALF OF THE ACQUIRERS. ARYAMAN FINANCIAL SERVICES LIMITED



(CIN No.: L74899DL1994PLC059009) 60, Khatau Building, Alkesh Dinesh Módi Marg, Opp. P. J. Towers (BSE Building), Fort, Mumbai – 400 001, Tel: 022 – 6216 6999; Website: www.afsl.co.in | Email: info@afsl.co.in Contact Person: Mr. Deepak Biyani

Place: Mumbai

Date: June 30, 2021

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. सॅविओ काळे यांच्या नावे दि प्रसन्ना को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. (नोंदणी क्र.बी-२६६८/१९५९), पत्ता: २९/३१, नेसबिट रोड, माझगाव, मूंबई-४०००१० या जागेचे अनुक्रमांक २२६ ते २३० धारक भागप्रमाणपत्र क्र.६३ हरवले/गहाळ झाले आहे आणि दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी त्यांनी सोसायटीकडे अर्ज केला आहे.

सोसायटीने दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी लेखी स्वरुपात सदर सचना प्रकाशनापासन १४ दिवसांच्या कालावधीत दावा किंवा आक्षेप मागविले आहेत. सदर कालावधीत कोणताही दावा/आक्षेप प्राप्त न झाल्यास दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणास सोसायटी मुक्त अर्सेल

दिनांक: ३०.०६.२०२१

च्या वतीने व करिता दि प्रसन्ना को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लि. सही/ सचिव

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील प्रसाद वर्ष पूर्वना द्रम्यात पर जाह का, नाझ जाताल प्रसाद झामकात देशपांड हे दूकान कर, तक्षमवला, श्री सोमनाथ को-ऑप. हीसिंग सोसायटी लि., वीर सावरकर रोह, डॉबियली (पुर्व), गाव नवागाव, ता. कल्याण, जि. टाण (यापुट्टे सदर दुकान) या जागेचे मालक आहेत, सदर दुकान त्यांनी श्रीमती ज्योती प्रकाश चाफेकर व श्री. प्रकाश नहर्से चाफेकर यांच्याकडून दिनांक १३.०१.२००४ रोजीचे नोंदणीकृत षाधकर वाध्याकहूत हताक १३.०१.२००४ राजाय नादणाकृत करारामामुतास रारेदी केले होत तथा असे की, श्रीमती ज्योती प्रकाश चाफेकर व श्री. प्रकाश नरहरी चाफेकर यांनी सदर दुकान हुए, हे श्री. हरिलाल वाघेला यांच्याकडूत दिनांक १८०४,१९९७ रोजीये नोंदणीकृत विक्री करारनामानुसार खरेदी केले होते आणि श्री. हरिलाल

(बक्र) करारनामानुसार लरदा करने हात आण श्री. हारलाल वाघेला यांनी तरदर दुकान में, मुकेत डेल्क्टगर्स, प्रवर्तक यांच्याकडून दिनांक १९.०५.१९८८ रोजीचे विक्री करारानामानुसार लरेदी केले होते. श्री. हरिलाल वाघेला यांच्या नावे असलेला दिनांक १९.०५.१९८८ रोजीचा मुळ विक्री करारनामा आणि दस्तांक क्र.८५२/१९९७ अंतर्गत दिनांक २२.०४.१९९७ रोजीचे उपनिबंधक कल्याण-३ यांच्याद्वारे वितरीत श्रीमती ज्योती प्रकाश चाफेकर यांच्या नावे असलेले मुळ नोंदणी पावती हरवले किंवा गहाळ झाले आहे आणि माझ्या अशिलांनी

याबाबत डोंबिवली पोलीस ठाणे येथे नोंदणी अ.क. ३१३१८ अंतर्गत दिनांक १६.०३.२०२१ रोजी ऑनलाईन लापता तक्रार नोंद केली आहे. तकार नाद कली आहे.
मास्त्रे अशील है सदर दुकानाचे विद्यमान मालक आहेत आणि त्यांनी बंधन बँक यांच्याकडून तारण कर्जा समीर प्रतिभूती रहणून सदर दुकान ठेऊन तारण कर्ज घेण्याकरिता अर्ज केला आहे.
महणून कोणीही व्यक्ती, नातेवाईक व प्रतिनिधी दावेदार

अत्यंत शोध घेतल्यानंतरही सापडलेले नाही. माझे अशिलांनी

यांच्याकडून श्री सोमनाथ कोहौसोलि. म्हणून ज्ञात सोसायटीमध्ये असलेले सदर दुकान क्र.९ मधील कोणतेही शेअर्स, हित व मालकीत्व अधिकारबाबत दावा किंवा आक्षे

दावेदारांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे दावा किंव प्राक्षेपबाबत खाली दिलेल्या पत्त्यावर रजिस्टर्ड पोस्ट एडीद्वारे गलील स्वाक्षरीकर्ताकडे सदर सूचना वितरण तारखेपासून ८ दिवसांत पाठवावे, अन्यथा माझे अशील दाव्याच्या कोणत्याही संदर्भाशिवाय वर संदर्भीत सदर दुकानाचे कर्ज करारनामा करतील आणि दावा असल्यास त्याग किंवा स्थगित

केले आहे असे समजले जाईल. ए.आर. दुवे (वकील उच न्यायालय) दिनांक: २९.०६.२०२१

ZODIAC - JRD -MKJ LIMITED DIAMONDS . JEWELLERY . PRECIOUS & SEMI PRECIOUS

कंपनी सचिव

नोंदणीकत कार्यालय: ९१०, पारेख मार्केट, ३९ जे.एस.एस.रोड, केनेडी ब्रिज समोर, ऑपेरा हाऊस, मंबई-४००००४ (भारत)

www.zodiacjrdmkjltd.com ई-मेलः info@zodiacjrdmkjltd.com , सीआचएनः एल६५९१०एमएच१९८७पीएलसी०४२१०७ ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही/वर्षाकरिता एकमेव लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अद्रवाल

सेबी (एलओडीआर) रेग्युलेशन्स २०१५ चे नियम ४७(१)(बी) पहा

			संपलेली तिमाही	संपलेले वर्ष		
अ. क्र.	तपशील	३१.०३.२०२१ लेखापरिक्षित	३१.१२.२०२० अलेखापरिक्षित	३१.०३.२०२० लेखापरिक्षित	३१.०३.२०२१ लेखापरिक्षित	३१.०३.२०२० लेखापरिक्षित
		संदर्भ टीप ८	संदर्भ टीप ८	संदर्भ टीप ८		
٤.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	४०९.७३	३०३.६७	४२१.१४	८९८.२५	१३१३.१९
२.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	(२८.५२)	३१.९८	3.68	२४.५७	60.98
₹.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(२८.५२)	३१.९८	3.68	२४.५७	60.88
٧.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(3.66)	१३.३५	₹.८२	38.86	88.80
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	8.08	0.03	0.88	१.१७	0.80
ξ.	समभाग भांडवल	५१७.७२	५१७.७२	५१७.७२	५१७.७२	५१७.७२
७.	मागील वर्षाच्या ताळेबंदपत्राकानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वगळून राखीव				६२ 0१.७३	६१६६.०९
८.	उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/-प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता) अ) मूळ ब) सौमिकृत	(0.09)	0.7 ६ 0.7 ६	0.0b 0.0b	0.६७ 0.६७	०.९६ ०.९६

वापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे टीप: इतर उत्पन्न शामध्ये अनुक्रमे ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षांकरिता र.०.९७ लाख व र.१३२.६६ लाखांचे प्युच्युअल फंड व शेअर्सच्या विक्रीवरील नफा समाविष्ट आहे (३१.०३.२०२० रोजी संपलेली तिमाही व वर्षः र.२.९० लाख व र.८.८४ लाख) ३१ मार्च, २०२१ रोजी रु.४९,३२,६६१ रकमेचे ३ वर्षांपेक्षा अधिक कालाकरिता कंपनीचे व्यापार देवमध्ये समाविष्ट थकवाकी आहे. विक्रेता हे कॉपींट अपनदारी उपाव प्रक्रियेत जानेवारी, २०१८ पासून आहेत.

२२ तथ, १९९१ तथा १९९१,१९९१ राजन २ वर्षाचाया जावन करावाराता जाना जाता वर्षाचाया का है। अकार स्वकार क्यांचार का व कंपनीच्या व्यवस्थापना के केयाना सक्ष रेणाचे पुण प्रकाल केले आहेत. व्यवस्थापनाकडून उपलब्ध माहितीयर आधारित सदर प्रकाण विविध योगिक चौकशी प्राधिकरणाकडे प्रलंबित आहे. तथापि कंपनीर कंपनीते अ–वास्तविक मालमत्ता व मालमतेचे वापरावरील अधिकार, प्राप्त वस्तू, अ–देशके महसूल, वस्तुंची बादी, गुंतरणूकचे निप्पादन रकमेवरील कोबिड-१९ महामारीतुन उद्भवलेले शक्य परिणाम तपासू कंपनीते अ–वास्तविक मालमत्ता व मालमतेचे वापरावरील अधिकार, प्राप्त वस्तू, अ–देशके महसूल, वस्तुंची बादी, गुंतरणूकचे निप्पादन रकमेवरील कोबिड-१९ महामारीतुन उद्भवलेले शक्य परिणाम तपासू घेतले आहेत. जागतिक आर्थिक स्थिती सद्र महामारीमुळे उद्भवलेले भावी अनिश्चितता यावर कंपनीने कर्ज अहवाल, आर्थिक स्थिती आणि बाजार स्रोतातील अंदाजित परिणाम यासह माहितीचे अंतर्गत बाह्य स्रोत उपयोगात आणले. कंपनीने विद्यमान स्थिती, अपेक्षा यावर आधारित काही विशिष्ट विश्लेषण केले आहे की, उपरोक्त मालमतेचे निष्पादन मुल्य पुढे मुक्त करण्यात येईल. कंपनीच्या आर्थिक निष्कर्षां

जुलै, २०२० पर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला होता.

दिनांक: २८ जून, २०२१

सेवी (लिस्टिं) अंग्ड अदर डिस्कोजन कियान स्थापन किया नियम ३३ अन्ये स्टीक एससेचनह सादर करणात आलेले ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या वर्णाकरिता वित्तीय निषकर्षाचे सविस्त नमुन्यातील जतारा आहे. ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता वित्तीय निषकर्षाचे संपुर्ण नमुना स्टॉक एससेचनस्या आलेली ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या वर्णाकरिता वित्तीय निषकर्षाचे संविस्त

सेबी परिपत्रक सीआयआर/सीएफडी/सीएफडी/९५/२०१५ दि.३० नोव्हेंबर, २०१५ जे दि.५ जुलै, २०१६ रोजीचे सेबी परिपत्रक आवश्यकतेनुसार सदर अलेखापरिक्षित त्रैमासिक निष्कर्षांच्या नमुन्यात के घोषित केले. २४ मार्च, २०२० भारतीय शासनाने २१ दिवसोंचा लॉकडाऊन घोषित केले जो पुढे संपुर्ण देशभरात वायरसचा प्रसार रोखण्यासाटी ३१ मे, २०२० पर्यंत वाढविण्यात आला. ३० मे, २०२० रोर शासनाने काही विशिष्ट कन्टेनमेंन्ट झोनच्या बाहेर काही प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली. तसेच अशा कन्टेनमेंन्ट झोनमध्ये ३० जून, २०२० पर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला. तर काही राज्यात ३

. कोविड-१९ मळे ग्राहकांचे वर्तणक व महामारी भितीमळे व्यवसायावर तसेच वैयक्तिक प्रक्रियेवर निर्बंध आले ज्यामळे जागतीक व भारतीय वित्तीय बाजारावर प्रचंड विपरीत प्रभाव पडला आणि जागतीक स्थानिक आर्थिक प्रक्रियेत घट झाली. ज्याचा संपुर्ण परिणाम कोविड-१९ उट्रेकाने आलेल्या प्रतिविधानंतरही जाणवला. लॉकडाऊनमुळे उद्भवलेल्या कार्यचलन अडचर्णाना तांत्रिक निवारणामार्गे वर्क फ्रॉम होम

स्थानिक आधक प्राक्षति घड शाला. ज्याचा संपूण परणाम कावड-११ उद्दकान आलल्या अताबधानतरहा जाणवला. लाकडाकन्युळ उद्भवलल्या कावचलन अड्घणाना तात्रक ानभारणानान पक्रकान हान असे उदेशून कम सुक करण्यात आतं. कोविड-११ च्या प्रसारमुळे आणि तद्नंतर लॉकडाकन लावण्यात आल्याने संपूर्ण रिटल इंडस्ट्रीबर अडचणी आल्या. कंपनीला कोविड-१९ मुळे प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला, ज्यामध्ये ३१ मार्च, २०२१ रोजी संपत्तेच्या चर्चात कंपनीच्या कार्यचलावर विपरीत परिणाम झाला. डेमासिक कामाधियेवर अमिष्टिक व्यलवामुळे नकारात्मक प्रभाव आला आणि व्यवसाय व वित्तीय निकर्षावर प्रभाव सुक राहिला. सदर अडचणीमध्ये कोविड-१९ पासून आमचे कर्मचताचे व व्याच्या बुटुंबाचे रक्षण करण्यास आमचे आधाय आहे. कंपनीला विश्वसास आहे की, मालनात मुख्य निज्यान्या बुटुंबाचे रक्षण करण्यास आमचे आधाय आधी विकासाय हिन्स स्थान सहामारीमुळ येणाऱ्या परिणामावर योग्य तो प्रभाव आणि विकासाय हिन्स कार्यक्र आणि या अमिष्यित स्थितीत त्याचा प्रभाव कमी करण्याचे प्रयत्न केले आहेत. सदर परिस्थिती पुढे सुधारत असल्याने सदर वित्तीय निकर्षाच्या मान्यता तराखेला

केलंत्या अंदाजित वर्णनापासून वेगाळे देणायो प्रयत्न करण्यात येणार आहेत. कोविड-१५ महामारिमुळ आलेले आर्थिक अभिप्यतता व निर्धय यामुळे संचालक मंडळाने निश्चित केले आहे की, पुढील अनिश्चित परिणामांना सामोरे जाण्यासाठी आमचे स्रोत सुरक्षित राखण्यात याचे म्हणून संचालक मंडळाने वित्तीय वर्ष २००-२१ करिता कोण्याची तामोशाची शिष्ठारस केलेली नाही. सामाजिक सुरक्षा २०२० वर सांकेतांक भारतीय संशोधने मान्य केले जे भविष्यनिधी व ग्रॅच्युईटी कंपनीदारे अंशदानावर असेल. सदर बदलाकरिता प्रभावी तारीख अद्यापी सुचित होणे वाकी आहे आणि नंतर त्यातील नियम अधोरेखित केले जातील. कंपनीकडून सांकेतांक प्रभावी होण्याच्या कालावधीत आणि त्या संबंधित नियम प्रकाशित झाल्यानंतर वित्तीय अहवालात याबद्दलचा प्रभाव व नींद मुल्यांकन दिले जाईल ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या वर्षाकरिता वरील वित्तीय निष्कर्ष हे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ सहवाचिता कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनयम २०१५ च्या नियम ३ अन्वये विहितप्रम

भारतीय लेखाप्रमाण (इंडएएस) नुसार आणि त्यातील आवश्यक सुधारणेअंतर्गत तयार केले आहे. सदर लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले. आणि तद्नंतर २८ जून, २०२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या समेत मान्य करण्यात आले.



व्यवस्थापकीय संचालव

डीआयएन:००१७६९३९

नोंदणीकृत कार्यालय:

१२२, मिस्री भवन, २रा मजला, दिनशॉ वाच्छा रोड, चर्चगेट, मुंबई-४०००२०. दरः:६६२५६२६२, फॅक्सः२२८२२०३१, वेबसाईट:www.orbitexports.com,

ई-मेल:investors@orbitexports.com

सीआयएन: एल४०३००एमएच१९८३पीएलसी०३०८७२

३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकारिता एकमेव व एकत्रित लेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

						रू. लाखात)				
			एकमे	व						
अ.		संपलेली वि	माही	संपले	ने वर्ष	संपलेली ति	माही	संपलेले	ालेले वर्ष	
क्र.	तपशील	३१.०३.२०२१	३१.०३.२०२०	३१.०३.२०२१	३१.०३.२०२०	३१.०३.२०२१	३१.०३.२०२०	३१.०३.२०२१	३१.०३.२०२०	
		लेखापरिक्षित	लेखापरिक्षित							
9	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	9८७४.८९	२८४६.८१	६४५१.८८	१३९६९६५	२०५१.९७	३०५७.६३	६८४४.३ ७	98६0३.३0	
२	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)									
	(कर, अपवातामक व विशेष साधारण बाबपूर्व)	९०.६८	२७७.५४	२३५.५५	३१११.४२	२९९.१२	३८४.३२	३८२.९७	३४३०.२३	
3	करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)									
	(अपवातामक व विशेष साधारण बाबनंतर)	(८८.०५)	२७७.५४	५६.८२	३१११.४२	920.38	३८४.३२	२०४.२४	३४३०.२३	
8	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)									
	(अपवातामक व विशेष साधारण बाबनंतर)	(80.08)	२२२.२७	93.40	2393.93	904.0८	320.30	२३८.४७	२६२६.४८	
4	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न									
	(कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा)									
	आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	99.22	२०७.७७	१२२.६९	२२८७.८१	२२०.६२	२७२.५४	२७७.५९	२५४४.६८	
Ę	समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रति)	२७३८.३१	२७३८.३१	२७३८.३१	२७३८.३१	२७३८.३१	२७३८.३१	२७३८.३१	२७३८.३१	
0	राखीव (पुर्नमुल्यांकित राखीव वगळून) मागील									
	वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात									
	दिल्यानुसार	-	-	93809.83	93८४८.७४	-	-	१४९४७.९६	98६७०.३७	
7	उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/ – प्रत्येकी)									
	(वार्षिकीकरण नाही)									
	मूळ व सौमिकृत	(0.99)	0.60	0.38	۷.٦٧	0.६४	9.90	0.60	9.80	

ठिकाणः मुंबई

जयेश जे. झवेरी

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक व वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमूना स्टॉक एक्सचेंजच्या (बीएसईच्या http://www.bseindia.com व एनएसईच्या www.nseindia.com) वेबसाईटवर व ऑर्बिट एक्स्पोर्टस् लिमिटेडच्या (http://www.orbitexports.com) वेबसाईटवर उपलब्ध आहे.

वरील वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि २८ जून, २०२१ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात

ऑर्बिट एक्स्पोर्टस् लिमिटेडकरिता

सही/

पंकज सेठ अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनांकः २८.०६.२०२१ डीआयएन:०००२७५५४